

शासन सेवेत असतांना अंशकालिन किंवा दुरशिक्षणाद्वारे स्थापत्य अभियांत्रिकी पदविका उत्तीर्ण केलेल्या जलसंपदा विभागातील स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकांची दिनांक ०१.०१.२०११ ते ३१.१२.२०११ या कालावधीकरीता अंतरिम ज्येष्ठतासूची.

महाराष्ट्र शासन  
जलसंपदा विभाग,  
शासन परिपत्रक, क्रमांक :- ज्येष्ठता- ११११/(३७३/२०११) आ.(तांत्रिक),  
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२ .  
दिनांक :- २६.०३.२०१२.

**संदर्भ :-** शासन परिपत्रक क्रमांक : ज्येष्ठता- १११०/(२७९/२०१०) आ.(तांत्रिक), दिनांक १८.०३.२०११.  
साप्रवि शासन निर्णय क्रमांक:एसआरव्ही/२०११/(प्र.क्र.२८४/१२), दि.२१.१०.२०११

**परिपत्रक**

शासन सेवेत असतांना अंशकालिन किंवा दुरशिक्षणाद्वारे स्थापत्य अभियांत्रिकी पदविका उत्तीर्ण केलेल्या जलसंपदा विभागातील स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकांची दिनांक ३१.१२.२०१०. अखेरची अंतिम ज्येष्ठतासूची संदर्भ क्र.१ च्या शासन परिपत्रकान्वये प्रसारित करण्यात आली होती. आता त्यापुढील दि. ०१.०१.२०११ ते दि. ३१.१२.२०११ या कालावधीकरीता ज्येष्ठतासूची सोबतच्या परिशिष्टाप्रमाणे अंतरिम स्वरूपात प्रसारित करण्यात येत आहे.

सर्व अधीक्षक अभियंता व परिमंडळीय अधिकारी यांना विनंती करण्यात येते की, सदर ज्येष्ठतासूची सर्व संबंधित कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणून सदर ज्येष्ठतासूचीमध्ये काही आक्षेप किंवा त्रुटी असल्यास त्या परिमंडळामार्फत दि. १५.०४.२०१२. पर्यंत शासनास सादर कराव्यात. सदर दिनांकानंतर प्राप्त आक्षेपांवर शासन स्तरावर विचार करण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी.

सदर परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध असून त्याचा संगणक संकेतांक २०१२०३२६११५००८३८००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

**सहपत्र:- परिशिष्ट.**



( अ.अ.कोदे )  
शासनाचे उप सचिव

**प्रत :-**अधीक्षक अभियंता व परिमंडळीय अधिकारी, दक्षता पथक, औरंगाबाद.

अधीक्षक अभियंता व परिमंडळीय अधिकारी, दक्षता पथक, ठाणे.

अधीक्षक अभियंता व परिमंडळीय अधिकारी, कोयना बांधकाम मंडळ, सातारा.

अधीक्षक अभियंता व परिमंडळीय अधिकारी, मध्यवर्ती संकल्पचित्र संघटना (दरवाजे), नाशिक.

अधीक्षक अभियंता व परिमंडळीय अधिकारी, दक्षता पथक, अमरावती.

अधीक्षक अभियंता व परिमंडळीय अधिकारी, दक्षता पथक, नागपूर.

अधीक्षक अभियंता व संचालक तथा परिमंडळीय अधिकारी, पाटबंधारे संशोधन व विकास संचालनालय, पुणे.

प्रत :-आ.(तांत्रिक ) संग्रहार्थ .

परिशिष्ट

शासन सेवेत असतांना अंशकालिन किंवा दुरशिक्षणाद्वारे स्थापत्य अभियांत्रिकी पदविका उत्तीर्ण केलेल्या स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक संवर्गात दिनांक ०१.०१.२०११ ते दिनांक ३१.१२.२०११ या कालावधीत नियुक्त झालेल्या कर्मचा-यांची अंतरिम ज्येष्ठतासूची.  
(शासन परिपत्रक, जलसंपदा विभाग, क्रमांक ज्येष्ठता ११११/(३७३/२०११)/आ.(तांत्रिक ), दिनांक २६/३/२०१२ चे सहपत्र )

अ.क्र.	कर्मचा-याचे नांव	जन्म दिनांक	स्था.अ.स.संवर्गात ज्या पदावरून आले ते पद	आस्थापना	नियुक्तीचा दिनांक	स्था.अ.स. पदावरील समावेशनाचा दिनांक	स्था.अ. पदविका उत्तीर्ण केल्याचा दिनांक	परिमंडळ	शेरा
१	२	३	४	५	६	७	८	९	१०
२२५	तांडेल दि.वि.	०३.०७.१९६४	कारकून	रु.अ.आ.	०८.०२.१९८९	२०.१२.१९९४	०८.०२.२०११	ठाणे	
२२६	उगले डी. एम.	०१.०७.१९६५	तांत्रिक सहाय्यक	कार्य. आ.	०१.०७.१९८६	०१.०१.१९९५	०८.०२.२०११	अमरावती	
२२७	खवले एम.ए.	०१.०१.१९६५	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२६.०३.१९८५	२६.०९.१९९०	०१.०६.२०११	औरंगाबाद	
२२८	व्यवहारे ग. पां.	०२.११.१९६५	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१९.०३.१९८५	२६.०९.१९९०	०१.०६.२०११	औरंगाबाद	
२२९	गायकवाड अ.रा.	०१.०६.१९५९	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२३.०३.१९८४	१०.११.२००१	०४.०७.२०११	पुणे	
२३०	नारेकर श्री.नि.	१७.०४.१९७४	अनुरेखक	नि.अ.आ.	०५.०९.१९९७	२८.१०.२००३	०४.०७.२०११	नागपूर	
२३१	वसु रा.ल.	०२.०७.१९६८	अनुरेखक	नि.अ.आ.	२४.०६.१९९८	०४.११.२००३	०४.०७.२०११	नागपूर	
२३२	महाळुंगे एन.व्ही.	२५.०८.१९७३	अनुरेखक	नि.अ.आ.	०१.१२.१९९३	३०.०५.२००५	०४.०७.२०११	ठाणे	
२३३	बिडवे सु. मा.	१५.०१.१९६४	अनुरेखक	नि.अ.आ.	१७.०२.१९८६	०१.०३.२००७	०४.०७.२०११	नाशिक	